

5th December, 2020

National Stock Exchange of India Limited **BSE** Limited

Scrip Code -

National Stock Exchange of India Limited: SIEMENS EQ BSE Limited: 500550

Information pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure **Requirements) Regulations, 2015**

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper notice. The same is published in Business Standard (in English) and Navshakti (in Marathi) on 5th December, 2020.

Kindly take the same on record.

Yours faithfully, For Siemens Limited

Ketan Thaker **Company Secretary**

Encl: as above

Siemens Limited CIN: L28920MH1957PLC010839

Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Tel.: +91 (22) 6251 7000 Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400030 India

Website: www.siemens.co.in E-mail- Corporate-Secretariat.in@siemens.com

Registered Office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400030. Telephone +91 22 6251 7000. Fax +91 22 2436 2403. Sales Offices: Ahmedabad, Bengaluru, Bhopal, Bhubaneswar, Chandigarh, Chennai, Coimbatore, Gurgaon, Hyderabad, Jaipur, Jamshedpur, Kharghar, Kolkata, Lucknow, Kochi, Mumbai, Nagpur, Navi Mumbai, New Delhi, Puducherry, Pune, Vadodara, Visakhapatnam.

SERUM INSTITUTE COVID VACCINE CLINICAL TRIALS **DCGI says all rules** followed in trials

SOHINI DAS Mumbai, 4 December

'n the wake of reports of a serious adverse event in one 40-year-old Chennai volunteer in the Serum Institute-AstraZeneca vaccine trial, the Indian drug regulator on Friday reassured that all processes and protocols are being followed for clinical trials in the country.

Speaking to the media in a webinar on Friday, V G Somani, Drugs Controller General of India (DCGI), said India is one of the few countries that has stringent rules related to compensation in case of adverse event during a clinical trial that has a causal link to the investigational drug or vaccine candidate. In fact, Somani said compensation in excess of ₹12 crore had been given to participants in clinical trials over the years.

Sheela Godbole, head, division of epidemiology at the Indian Council of Medical Research (ICMR), also said India has the most stringent guidelines on clinical trials and compensation. The regulator said in case compensation isn't paid after DCGI direction it can restrict or debar the sponsor from conducting future trials.

Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) sources claimed that a detailed investigation into the adverse event in Serum's trial did not found any causal link between the illness and the investigational candidate. Hence, the question of compensation has been ruled out.

Explaining the checks in place for ensuring a fair and objective trial, the regulator said ethics committees at sites and investigators play a key role in the process. The registration of institutional ethics committee with the CDSCO is mandatory, Somani said.

The ethics committee has seven members, including a chairperson who has to be from outside the institution where the trial is being conducted. Members need to be trained in rules and good clinical practices to safeguard rights, safety and well-being of subjects. "If not trained, the

WHO ARE THE KEY **PLAYERS IN A TRIAL**

Trial participant Investigator (doctor) Ethics committee (at site)

Sponsor Data safety monitoring board (independent of sponsor)

Regulator/DCGI Subject expert committee

> HOW ARE TRIALS MONITORED FOR SERIOUS ADVERSE EVENTS (SAEs) DSMB assesses progress, Investigator reports all SAEs to CDSCO, sponsor, recommends to sponsor

- and ethics committee within 24 hours Sponsor reports all SAEs After investigator, ethics after due analysis to ethics committee.
- inform if SAE was related expert committee, DCGI or unrelated to trial, and head of institution CDSCO IEC analyses these within 14 days If IEC finds SAE related to Ethics committees trial, compensation is ordered and it is
- reports all SAEs to CDSCO within 30 days

paid by the sponsor Zydus Cadila gets DCGI nod for phase-3 clinical trials with biological therapy

Cadila Healthcare (Zydus Cadila) has bagged the Drugs Controller General of India (DCGI) to start the phase-3 clinical trial with its biological therapy, Pegylated Interferon alpha-2b, 'PegiHepTM'.

Last month, Zydus Cadila had announced "successful" completion of phase-2 trial of the biological therapy. Cadila had stated that the open-label, randomised study was conducted on 40 adult patients

with moderate Covid-19 ethics committee shall be disqualified," said Somani, adding that in the past 10-15 ethics

committee registrations have been cancelled. The ethics committee is also expected to report all serious adverse events to the CDSCO within 30-days. Somani also said it is the investigator's responsibility to inform subjects about the trial through a consent process. A Chennai participant had

www.bankofbaroda.in

symptoms. Of these, 95 per cent subjects who received a single dose of PegiHepTM along with standard of care (SOC) became virus free as assessed by RT-PCR on day 14, compared to only 68 per cent those who only received SOC becoming RT-PCR

Independent expert

adverse events)

committee (for serious

whether to continue,

modify or stop the study

committee, and sponsor

negative. Dr. Sharvil Patel, managing director, said: "Our efforts are to look at possible treatment options which are safe, can be administered easily and also reduce the disease burden." VINAY UMARJI

tion in Serum's trial on 1,600 subjects. He sent a legal notice to the sponsor, Serum, seeking ₹5 crore in damages. Terming his allegations "malicious and misconceived", Serum said it would seek damages worth ₹100 crore from the subject.

While initial investigations did not find the incident to be linked, the DCGI conducted an in-depth investigation by an independent expert reported ill during participa- committee.

ONGC Videsh makes 4th find in Colombian block

AMRITHA PILLAY Mumbai, 4 Decembe

Oil Natural Gas Corporation (ONGC) on Friday announced its overseas subsidiary struck commercial oil in one of its Colombian blocks. This is the fourth commercial find in the block by ONGC Videsh.

In its statement, ONGC said ONGC Videsh (OVL) has made a significant strike of oil in its onshore block CPO-5. Colombia, in Llanos Basin.

The firm said: "Currently. the well (Indico-2) is flowing under short-term testing with multi-bean study for further evaluation."

OVL is the operator in the block with a 70 per cent stake, along with its partner Geopark, an independent oil and gas company focused in Latin America.

The company added light oil was discovered in the first well "Indico-1X" in the Indico



field in December 2018. "(So far) it has demon-

strated a sustained flow at 5,200 barrels of oil per day, with a cumulative production of over 3 million barrels of oil. the statement said. ONGC said the company

plans to drill more wells to explore the other plays in the JV company Mansarovar Energy Colombia.

lable prospects in the other sectors of the block. CPO-5 block is a large on-land block

covering an area of 1,992 km2. Overall, ONGC Videsh holds a participating interest in seven exploratory blocks in the Colombian oil and gas sector. Besides, it has an interest in two other producing blocks through a 50 per cent stake in

Mallya's ₹14-cr France property seized: ED

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 4 December

Businessman Vijay Mallya's property worth ₹14 crore located in France has been seized under the antimoney laundering law, the Enforcement Directorate said on Friday.

The agency said the action was undertaken by French authorities "on the request of the Enforcement Directorate" and the property is located at 32 Avenue FOCH in France.

The value of the seized asset is €1.6 million that is worth about ₹14 crore, the central probe agency said in a statement.

Investigations conducted under the Prevention of Money Laundering Act revealed that a large amount was remitted abroad from judicial and confidential in the bank account of Kingfisher Airlines for creanature is resolved

tion of the asset, it said. Mallya, an accused in a

bank loan default case of over ₹9,000 crore involving his defunct Kingfisher Airlines, is in the UK since March 2016. He is on bail on an extradition warrant executed three years ago by Scotland

Yard on April 18, 2017. The Centre had on October 5 told the apex court that Mallya cannot be extradited to India until a separate secret legal process in the UK, which is

DBS Bank gives ₹2,500 cr to India unit for LVB merger



PRESS TRUST OF INDIA New Delhi, 4 December

DBS Bank India on Friday said it had received capital infusion of ₹2,500 crore from DBS plete, customers will be able to Bank, Singapore, to support its access a wider range of proamalgamation with Lakshmi ducts and services, including Vilas Bank (LVB). access to the full suite of DBS digital banking services which

The scheme of amalgamahave won multiple global accotion came into effect on November 27 lades, DBS Bank India added.

DBS Bank India said the bank was well-capitalised, and Reserve Bank of India had its capital adequacy ratios placed crisis-ridden LVB under (CAR) remains above regua moratorium and announced its merger with DBS Bank India. latory requirements after the amalgamation.

"The amalgamation pro- capital for a long time and had vides stability and better pro- also entered into an agreement per cent stake in the bank.

spects to LVB's depositors, customers and employees following a period of uncertainty." the bank said in a release on Friday.

Earlier last month, the

LVB was looking to raise

with non-banking lender Clix Group for an amalgamation in June this year, but the deal could not get through. Once the integration is com-

Before this, LVB had tried to forge a merger with realty player Indiabulls Housing Finance, which was rejected by the banking regulator.

LVB is the second private sector bank after Yes Bank which has run into rough weather during this year.

In March, capital-starved Yes Bank was placed under a moratorium. The government rescued YES Bank by asking state-run State Bank of India to infuse ₹7.250 crore and take 45

CBI looks into ₹1,800-cr 'fraud' case in SBI

at three locations in New Delhi after EY showed alleged diversion and booking Jay Polychem in a ₹1,800-crore alleged bank fraud in the State Bank of India, officials said.

The agency has received a complaint from the SBI against the Lajpat three locations in Delhi at the office and Nagar-based company and its promoters and directors for causing a loss of pany and other accused," CBI spokes-₹1,800.72 crore to a consortium led by

The CBI on Friday carried out searches the bank, they said. A forensic audit by syphoning off of bank funds, fictitious transactions, forgery etc resulting in the FIR, they said.

"Searches are being conducted at residential premises of borrower comperson R K Gaur said. PTI

THE INSTITUTE OF ROAD TRANSPORT 100 FEET ROAD, TARAMANI, CHENNAI - 600 113.

TENDER NOTICE

Sealed and superscribed tenders are invited separately from the Manufacturers for the Supply of Lorries and R.T. Materials as scheduled below for Tamil Nadu State Transport Undertakings unde Two Cover Systems subject to the conditions prescribed in the tender documents for each item separately:

ITEM	Tender Schedule			Tender document Cost (including GST)	EMD	Pre-Bid Meeting
	Issue Date	Closing Date & Time	Opening Date & Time	(in Rs.)	(in Rs.)	Date & Time
Supply of SCV Lorries for Material Transporting purpose for TNSTUs (Details available in Tender document)	07.12.2020 to 05.01.2021	06.01.2021 upto 15.00 Hrs.	06.01.2021 at 15.15 Hrs.	17,700/-	5,00,000/-	16.12.2020 at 11.00 Hrs.
RT Materials	07.12.2020 to 06.01.2021	07.01.2021 upto 15.00 Hrs.	07.01.2021 at 15.15 Hrs.	17,700/-	3,00,000/-	16.12.2020 at 14.00 Hrs.

SIEMENS बैंक ऑफ़ बडौद।

D deer

NOTICE [For transfer of shares to the Investor Education and Protection Fund (IEPF)]

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and

block shortly. OVL is also undertaking additional 3D seismic data to map more dril-

Europe assets

Liberty to begin

due diligence of

ThyssenKrupp's

Liberty Steel Group on Friday said it would soon begin a detailed due diligence of the steel assets of ThyssenKrupp in Europe. In October, Liberty Steel had made a non-binding indicative offer to acquire ThyssenKrupp's assets in Europe. Liberty Steel had said it is open to intensifying the dialogue with Thyssen-Krupp and would like to engage in further due diligence to present a potential binding offer if given the opportunity to proceed in the transaction process. PTI

HB STOCKHOLDINGS LIMITED CIN : L65929HR1985PLC033936 Read. Off. : Plot No. 31. Echelon Institution Area, Sector 32, Gurugram-122001, Haryana Phone : + 91-124-4675500. Fax : + 91-124-4370985 E-mail : corporate@hbstockholdings.com, Website : www.hbstockholdings.com NOTICE

Notice is hereby given that Kiran Jain, Shareholder of the Company has requested for issuance of Duplicate Share Certificate for 15 Equity Shares of Rs. 10/- each in lieu of lost/misplaced Original Share Certificate No. 416128 having Distinctive Nos 33504316 to 33504330.

The Company shall proceed to issue Duplicate Share Certificate in favour of the above named Shareholder, if no objection is received within 15 days from date of publication of this Notice.

For HB Stockholdings Limited RUPESH KUMAR Date : 04/12/2020 (Company Secretary) M. No.: ACS-43104 Place : Gurugram

TENDER NOTICE Bank of Baroda invites Tender for Procurement of Hardware Security Module (HSM) HW Appliance

Details are available under Tenders section on Bank's website: www.bankofbaroda.in

'Addendum", if any, shall be issued on Bank's website under tenders section. Bidder should refer the same before final submission of the proposal.

Last date for submission of the above Tender will be December 28, 2020 by 03:00 PM.

Place: Mumbai Date: 05.12.2020 Chief Technology Officer

ORACLE

Oracle Financial Services Software Limited

Regd. Office: Oracle Park, Off Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063 Tel: +91 22 6718 3000 Fax: +91 22 6718 3001 CIN: L72200MH1989PLC053666 Website: www.oracle.com/financialservices E-mail: investors-vp-ofss_in_grp@oracle.com

NOTICE

Change in Registrar and Share Transfer Agent (RTA)

Notice is hereby given to the Shareholders of Oracle Financial Services Software Limited ("the Company") that the Company has appointed M/s. KFin Technologies Private Limited (SEBI Registration No. INR000000221) as its new Registrar and Share Transfer Agent ("RTA") with effect from December 5, 2020 in place of M/s. Link Intime India Private Limited ("Link Intime")

Shareholders, Beneficial owners, Depository Participants and all other concerned are requested to send/deliver the requests/documents/correspondence relating to the Company's securities to the below mentioned address: M/s. KFin Technologies Private Limited Unit: Oracle Financial Services Software Limited Selenium, Plot No. 31 & 32, Tower-B, Serilingampally, Nanakramguda, Financial District, Hyderabad - 500032 State of Telangana Tel. No.: 040 67162222; Fax No.: 040 23001153 Toll Free Number: 1800 3454 001 Email: einward.ris@kfintech.com Website: https://kfintech.com/

Also for the benefit of the Shareholders, the documents will continue to be accepted at the Registered Office of the Company. For Oracle Financial Services Software Limited

Mumbai **Onkarnath Baneriee** December 4, 2020 Company Secretary & Compliance Office

ptection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules") as amended by the Ministry of Corporate Affairs.

Pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the IEPE Rules, all shares in respect of which dividends have remained unpaid or unclaimed for a period of seven consecutive years as provided under Section 124 (5) of Companies Act 2013, are required to be transferred by the Company to the demat account of IEPF authority.

A list of such shareholders along with their folio number or DP ID - Client ID, who have not claimed their dividends for the last seven consecutive years i.e. Financial Year 2012 – 13 to 2018 - 19 and whose shares are therefore liable for transfer to the demat account of IEPF Authority, is displayed on the website of the Company at http://www.siemens.co.in/en/index/investor.htm. In this regard, the Company has sent individual communication to the concerned shareholders at their last known address available with the Company.

The shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to demat account of IEPF Authority may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by the shareholders for the purpose of transfer of shares to demat account of IEPF Authority as per the IEPF Rules. Thereafter the original share certificates shall automatically stand cancelled and deemed non negotiable or not tradable. In case the shares are held in dematerialized mode, by virtue of requirement of the IEPF Rules, the Company would transfer these shares directly to the demat account of IEPF authority with the help of the depositories.

Notice is hereby given that in the absence of receipt of a valid request form along with necessary documents from the shareholder on or before 2nd March, 2021. the Company would be transferring the said shares to the demat account of IEPF Authority without further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amounts and shares transferred to IEPE pursuant to the IEPE Rules. The concerned shareholders may note that, upon such transfer, they can thereafter claim their said shares along with dividend(s) from IEPF by making an application online, for which details are available at <u>www.iepf.gov.in</u>. Please note that all subsequent corporate benefits accruing on such shareholding shall also be credited in favour of the demat account of IEPF Authority.

For further information, concerned shareholders may contact TSR Darashaw Consultants Private Limited (Registrar and Share Transfer Agent) Unit:- Siemens Limited at 022 6656 8484 - 411 - 414 or 6, Haji Moosa Patrawala Industrial Estate, 20, Dr. E Moses Road, Near Famous Studio, Mahalaxmi, Mumbai – 400 011 guoting the reference folio no. / demat account no.

By order of the Board of Directors

For Siemens Limited Ketan Thaker

Date: 4th December, 2020

Company Secretary

CIN: L28920MH1957PLC010839 Regd. Office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400 030. Tel.: +91 22 6251 7000 | Fax: +91 22 2436 2403 Website: www.siemens.co.in Contact / E-mail: Corporate-Secretariat.in@siemens.com

and 16.30 Hours and also be downloaded from the tender website www.tenders.tn.gov.in Such downloaded tender document shall be accompanied by tender document cost Rs. 17.700/ (Inclusive of GST) by Demand Draft drawn in favour of "The Director, Institute of Road Transport" payable at "Chennai". Any modification (if any) in tender terms and tender invitation period will be uploaded in the website only and the tenderers are requested to go through the above websit periodically.

DIRECTOR DIPR/ 4500 /TENDER/2020



23. Birla Mansion No. 2. 1st Floor, D. D. Sathe Marg. Prarthana Samai, Mumbai 400 004 Tel.: +91 022-23825060E-mail: info@birlaprecision.cor Website : www.birlaprecision.com An ISO 9001:2000 & ISO 14001:2004 Company CIN: L29220MH1986PLC041214

NOTICE OF THE 33RD ANNUAL GENERAL MEETING OF **BIRLA PRECISION TECHNOLOGIES LIMITED**

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday 29th December, 2020 at 03:00 P.M. through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) to transac he business as set out in the Notice convening the 33rd AGM of the Company

The AGM will be held through VC/OAVM without physical presence of the shareholders in view of the ongoing restrictions relating to the COVID-19 Pandemic and in compliance with the Circular issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 05.05.2020 read with General Circulars dated 08.04.2020, 13.04.2020 and 21.04.2020 Collectively referred to as MCA Circulars)] and other circulars issues by the Securities and Exchange Board of India.

In Compliance with the aforesaid circulars, the Notice Convening the 33rd AGM and annual Report for the financia (a) compared with the aloresian circulars, the voice conversing the 35° AGW and annual Report for the final year 2019-2020 has been electronically sent on 4% September, 2020 to those shareholders who have registered email ids with the Company /Depository Participant (s).

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing its member the facility for casting their vote through the remote e-voting platform and for participating in the 33rd AGM through VC/OAVM facility along with e-voting during AGM.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on business as set forth ir the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM hrough VC/OAVM are also provided in the Notice of AGM.

The remote e-voting period commence at 9:00 a.m. on Saturday, 26th December, 2020 to Monday, 28th December 2020 at 05:00 p.m. Voting Through remote e voting will not be permitted beyond 05:00p.m. on 28th December, 2020. E-voting shall also be made available at the 33rd AGM and the members who have not cast their vote through remote-e voting shall be able to vote at the 33^{rd} AGM. Members who have cast their vote through remote-e voti can participate in the 33^{rd} AGM but shall not be entitled to cast their vote again.

"he Cut-off date for determining the eligibility of members for voting through remote e-voting and voting at the 33" AGM is Tuesday , 22nd December, 2020, any member whose name is recorded in the register of the members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cutoff date i.e. Tuesday 22nd December, 2020 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e voting at AGM. Any person who becomes a member of the Company after the Notice is sent but hold shares as on cut-off date i.e. 22nd December, 2020 may obtain the login ID and password by sending a request to <u>evoting@nsdl.co.in</u>.

Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by sending a duly signed request letter to the Registrar and Transfer Agents of the Company M/s. Kfin Technologies Private Limited by providing folio No. and Name of the Shareholder, shareholders holding shares in dematerialized mode are requested to registrar/ update their email addresses with the relevant Depository Participant.

The Notice of the 33rd AGM and Annual Report for the Financial year 2019-20 along with further details are available The notice of the Company <u>www.birlaprecision.com</u>, the webste of the BSE Limited <u>www.bseindla.com</u> & National Securities Depository Limited at <u>www.evoding.nsdl.com</u>. The relevant documents pertaining to the items of business to be transacted at 33rd AGM are available for inspection through electronic mode. Members are requested write to the Company on cs@birlaprecision.com for inspection of said documents.

In case of any queries relating to voting by electronic means, please refer the Frequently Asked Questions (FAQs for shareholders and the evoting user manual for shareholders available at the download section of <u>www.evoting</u>. <u>nsdl.com</u> or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at <u>evoting@nsdl.co.in</u>. For any grievances relating to voting by electronic means, members may contact Mr. Amit Vishal, Manager, NSDL, Trade World 'A' wing 4th floor, amala Mills compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013, at amitv@nsdl.co.in

> By order of the Board For Birla Precision Technologies Limited Sd/ Vedant Birla Chairperson & Managing Director DIN: 03327691









Date:5th December 2020

Place : Mumbai



Siemens Limited

मुंबई, शनिवार, ५ डिसेंबर २०२०

जाहीर नोटीस 🛛 🛛	जाहिर नोटीस	शुद्धिपत्र	महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण महाडा	ब हिल्लायर	18
तमाम लोकांस कळविण्यात येते की, मौजे	या नोटीसीद्वारे माझे अशिल श्रीमती. मानसी	सदर दैनिकात दिनांक २ डिसेंबर, २०२०	যুদ্ধিদর জনের্বার আনের্বার	कॉर्पोरेट कार्यालय : मो	
म्हाळुंगे, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील	उर्फ आशा मोहन पाटील, रा. नवघर,	रोजी पान क्र. १५ वर प्रकाशित झालेल्या	सदर दैनिकात १ ऑक्टोबर, २०२० रोजी पान क्र. १४ वर प्रकाशित महाराष्ट्र गृहनिर्माण		मेल
जमीन गट नं. १, हि. नं. १०३, क्षेत्र ०-	भाईंदर (पूर्व), ता. व जि. ठाणे यांच्या	ॲड. अली बुबेरे यांच्या जाहीर सूचनेत	व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या ई–निविदा सूचना जाहिरातीमध्ये अनवधानाने स्वा–	शाख	ज्ञ क
०४-००, आकार ०-०५ व ग. नं. १,	सूचनेनुसार व वतीने सर्व जनतेस कळविणेत	अनवधानाने पुतण्याचे नाव मेहबून मेहबूद	क्षरीच्या ठिकाणी ''कार्यकारी अभियंता, शहर विभाग मुंबई'' असे प्रकाशित झाले		
हि. नं. १०४, क्षेत्र ०-०४-००, आकार	येते की, माझ्या आशिलांचे पती मोहन	आलम असे प्रकाशित झाले आहे ते कृपया		ई-	e
०-०५ एकूण क्षेत्र ०-०८-०० हि जमीन	धर्माजी पाटील यांच्या नावे व मालकीची गांव मौजे खरशेतउमरोली, ता. मुरबाड,	मेहबूब मेहमूद आलम असे वाचावे.	आहे ते कृपया ''कार्यकारी अभियंता, विद्युत प्राधिकरण'' असे वाचावे.	the state of the s	
जमीन मालक श्री. ऑल्वीन चार्लस	जि. ठाणे येथे भुमापन क्र. १०१, क्षेत्रफळ			दी सिक्युरिटायझेशन औंड रिकन्स्ट्रक्शन आं फायनान्स कार्पेरेशन लिमिटेड (एएचएफसी	
ॲड्राडिस रा. वसई गांव पापडी, ता.	१.५८.०० हे आर. प्र.	2 <u>0</u>		धेतल्याच्या अनुषंगाने,निम्नस्वाक्षरी कारांद्वा	
वसई, जि. पालघर यांच्या मालकीची व	(पोटखराब्यासहित) आणि भुमापन क्र.			जी आहे आणि 'तेथे जे आहे ते' तत्वावर र	
कब्जेवहीवाटी खालील आहे, सदर	८६९, क्षेत्रफळ १.४१.७० हे आर. प्र. या	जाहीर सूचना		प्रायव्हेट लिमिटेड (InventOn) म्हणजे.	
जमीन ही आमचे अशिल हे विकत घेत	जमिन मिळकती आहेत.	याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री रोलँड रिबेरो, श्री. ऑझवल्ड रिबेरो, श्री. जॉर्ज पटेल, आणि श्री. ग्लेन		ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.	
आहेत व तशी उभयंतामध्ये बोलणी	माझ्या अशिलांचे पती मोहन धर्माजी	जाझवर्ल्ड रिकरा, त्रा. जाज पटल, आणि त्रा. रेलन पटेल सध्या चार VLT मालमत्ता स्कीम नं. ६०		कर्जदार/सह-कर्जदार/	तार्र
झालेली आहे.	पाटील यांचे दिनांक २९/०३/२०१९ रोजी	नायगाव येथे प्लॉट नं. २२९/२३०, गुप्ते चाळी जवळ,	🔾 जनता सहकारी बँक लि., पुणे.		83(
तरी संबंधित जमिनी विषयी कुणाही	निधन झालेले असून, त्यांना माझे अशिल	मु. म. ग्रं. सं. मार्ग, दादर (पूर्व) मुंबई - ४०००१४ येथे			3
व्यक्तीचा अगर संस्थेचा खरेदी दान,	श्रीमती. मानसी उर्फ आशा मोहन पाटील	त्यांचा ताबा आहे. सदर मालमत्तेचे मूळमालक कै. फ्रान्सीस रिबेरो यांचे नावे आहे. ताबा असलेले attorn-	(मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक)	कर्ज करार क्र.	9
बक्षिसपत्र, भाडे करार, वारसा, मृत्यूपत्र	(पत्नी), कुमारी दिशा मोहन पाटील	ment साठी जी. मालमत्ता २२९/२३०, नायगाव येथे	मुख्य कचेरी: १४४४, शुक्रवार पेठ, थोरले बाजीराव रोड,	LXVIR00115-160016347	
तसेच कब्जेवहिवाटीचा किंवा इतर	(मुलगी) व कु. प्रथमेश मोहन पाटील	गुप्ते चाळी जवळ, मु. म. ग्रं. सं. मार्ग, दादर (पूर्व) मुंबई	पुणे - ४११००२. फोन : ०२०-२४४५३२५८, ०२०-२४४५२८९४	शाखा : विरार	रु
कुठल्याही प्रकारे हक्क, हितसंबंध	(मुलगा) हे तीन वारस आहेत. सदर मिळकती आजमितीस माझ्या अशिलांच्या	- ४०००१४ Vacant Land Tenancy under स्कीम ६० आता आम्ही सुचीत करीत आहोत की,	फॅक्स : ०२०-२४४९३४३०	कर्जदार : चंद्रशेखर कानू कसारे	(शह
असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध	मळकता आजामतास माझ्या आशलाच्या मालकी हक्काने ताब्यात व वहिवाटीत	सदर मालमत्तेसोबत कोणास हरकत असेल,	मुंबई वसुली विभाग : एस.के. बोले मार्ग, आगर बाजार, दादर (पश्चिम),	सहकर्जदार : पल्लवी चंद्रशेखर कसारे	नाह
झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी	भारतका हक्कान ताब्यात व वाहवाटात आहेत. सदर मिळकतींबाबत कोणत्याही	मिळकतीमध्ये कोणताही दावा, किंवा वारसा हक्क,	मुंबई - ४०००२८ मोबाईल : ९६०७९८३२८७	ई-लिलावाच्या अटी व शर्ती	_
हरकती दाखल पुराव्यासह खालील	इसमांनी, माझ्या अशिलांच्या लेखी	गहाणवाट, विक्री, बक्षीस, कायदेशीर हक्क, हुकुम, ट्रस्ट, मालकी, जप्ती अन्यथा आणखी काही		३=।ललावाच्या अटा व शता १ लिलाव पुढील बोली दस्तावेजाच्या 3	तिह
पत्त्यावर कळवावे. वरील मुदतीत अशी	संमतीशिवाय व उपरोक्ष, कोणताही करार	ट्रस्ट, मालका, जप्ता अन्यया आणखा काहा असल्याबाबतची माहिती नोटीसच्या तारखेपासून १५	ईमेल : mumbai.recovery@janatabankpune.com	ई-लिलाबासाठी ठेवलेल्या तारण म	
तक्रार वा सुचना आमच्याकडे न	अथवा खरेदी-विक्री व्यवहार करू नये व	दिवसात खाली सही करणारास कळविण्यात यावी.	वेबसाईट : www.janatabankpune.com	(एएचएफसीएल), www.motilal	
आल्यास सदरहु मिळकत सदर मालकांची 📗	केल्यास, तसा करार अथवा व्यवहार	कसूर झाल्यास प्रक्रिया पूर्ण केली जाईल. याबाबत	ताबा नोटीस	https://auctions.inventon	.in
आहे असे गृहीत धरून त्यानंतर	माझ्या अशिलांवर कोणत्याही प्रकारे	कोणताही दावेदारास विचारार्थ घेतला जाणार नाही आणि हक्क सोडून दिला, याची जबाबदारी माझ्या		२ सर्व इच्छुक खरेदीदार/ बोलीदारांनी	त्यांग
कोणत्याही तक्रारीची दखल घेतली	बंधनकारक राहणार नाही. तसेच तसा	अशीलावर राहणार नाही.	(स्थावर मिळकतीसाठी)	तारीख आणि वेळेस ई-लिलावामध्ये	
जाणार नाही. अशा प्रमाणे जाहिर नोटीस.	व्यवहार करणाऱ्या इसमांना, यात नमूद	THE SCHEDULE ABOVE REFERED TO:	(सिक्युरिटी एन्फोर्समेंट रुल्स २००२ नुसार)	३ कोणत्याही चौकशी, माहिती, मदत, (क्रि. क्रि. क्रि. क्रे.	
वाडा.	जमिन मिळकतींबाबत निर्विवाद	सर्व तुकडे किंवा भाग VLT ७० चौ. यार्ड, मिटर मध्ये ५८.५२९ चौ. मिटर प्लॉट नं. २२९/२३०, गुप्ते चाळी		(सीएसडी) डिपार्टमेंट, सेल्स औड म	
दि. ३/१२/२०२०	मालकीहक्क आणि प्रत्यक्ष ताबा मिळणार	पट.परर चा. 14टर प्लाट न. २२२/२३०, गुप्त चाळा जवळ, मु. म. ग्रं. सं. मार्ग, दादर (पूर्व) मुंबई -	ज्या अर्थी,	+० ९१ ९८३३०३६२१६/९१३७१०० करू शकतात किंवा प्राधिकृत अधिकारी	
सही/-	नाही, याची नोंद घ्यावी. ॲड. दिलीप वि. पंडीत	४०००१४ मुंबई महानगर पालिकेची मर्यादा.	मी, उप महाव्यवस्थापक जनता सहकारी बँक लि., पुणे बँकेचा अधिकृत अधिकारी	करू शकतात किया आधिकृत आधिकारा ४ प्राधिकृत अधिकारी यांचे सर्वोत्तम म	
श्री. केतन किशोर गावळे	अड. ादलाप वि. पडात सी/१०४, गांवदेवी प्रसाद सोसायटी,	दिनांकः ०५-१२-२०२० सही/-	म्हणून, मला दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड	 बोली सादर करण्यापूर्वी ई लिलावास 	
(वकिल)	सा/ १०४, गावदवा प्रसाद सासायटा, गोडदेव, भाईंदर (पूर्व),	Adv. Amrita F. Patel Mob No. 7508104869		असल्यास त्याविषयी स्वतंत्र चीकशी	
पत्ताः गाळा नं. २, वाडा शॉपिंग	गाउदय, माइदर (पूय), ठाणे – ४०१ १०५	Mob No. 7508104869 Adress: 202, Sajjad Yasin Chanmber	एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकार	नाही. मालमत्ता एएचएफसीएलला ज्ञ	
कॉम्प्लेक्स,	मोबाईल नं. ९७५७१५७२३५	Near Savery Restauran,	शक्तींचा वापर करुन कलम १३(१२) व सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स २००२	दाया/ अधिकार/थकबाकी करिता क	
पंचायत समितीजवळ, ता. वाडा		Fort, Mumbai 400001	चे नियम ९ नुसार दिनांक ३०/०१/२०२० रोजी मे. राधिका मेटॅलिक्स प्रा. लि.	५. ई लिलाबामध्ये सहभागी होण्यासाठी	
जि. पालघर पिन ४२१३०३		Email. amritapatel3387@gmail.com BYP		रक्कम (ईएमडी) एस्पायर होम फा आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात भर	
मो. नं. ९५०३४४४३४६		BIP	चे संचालक १) श्री. अनिल बासुदेव बेरीवाल आणि २) श्रीमती. मिनू अनिल	आरटाजाएस/एनइएफटा स्वरुपात भर आवएफएससी कोड : एचडीएफसी००	
			बेरीवाल (कर्जदार/ मॉर्गेजर) आणि ३) श्री. अनिल बासुदेव बेरीवाल,	बोर्ड ठराव, कंपनी पत्त्याचा पुरावा	
-			४) श्रीमती. मिनू अनिल बेरीवाल ५) श्री. संदीप अनिल बेरीवाल आणि	(https://auctions.inventor	
A	कार्यालय: आयसीआयसीआय बैंक लि., तळ	एजना राज्य देव मेंतर फ्लोरन हेक	ס) אויזמו וייז שווימ שנושומ אין או. מכוא שוימ שנושומ שווט	६ मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी किं	

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बैंक लि., तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक FICICI Bank प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी– पू., मुंबई– ४०००९३ जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा व लिलाव (नियम ८(६) चे तरत्दीकडे पहा) स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरत्दीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः र्कजदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असने ती 'जसे आहे जिथे आहे'' ''जे आहे ते आहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत. आरक्षित काही असल्यास ज्ञात बोजासह येणेवाकी कर्जदाराचे/सह. मालमत्तेच्या लिलाव मूल्य (रूपयात क्र. कर्जदाराचे/ परीक्षणची तारीख तारण मत्तेचा तपशील रक्कम तारीख आणि वेळ आणि हमीरदाराचे नाव/ इसारा अनामत देव (रुपयात) वेळ कर्ज खाते क्रमांक (引) (सी) (जी) (अ) (히) (\$) (एफ)

६) श्री. अनिल बासुदेव बेरीवाल प्रोप्रा. मे. श्रीराम स्टील (कर्जदार/ मॉर्गेजर) यांना नोटीस नुसार दिनांक ३१/ १२/ २०१९ पर्यंतची व्याजासह येणेबाकी रक्कम रु. ३१,४९,२१,४८०.३१ (रु. एकतीस कोटी एकोणपन्नास लाख एकवीस हजार चारशे ऐंशी व पैसे एकतीस मात्र) अधिक पुढील व्याज व खर्च इ. सदर नोटीस मिळाल्यापासून साठ दिवसांचे मुदतीत भरण्याबाबत फर्मावले होते.

कर्जदार/मॉर्गेजर आणि मॉर्गेजर/जामिनदार यांनी नोटीस मध्ये मागणी केलेली रक्कम दिलेल्या मुदती मध्ये भरणा केली नसल्याने या नोटीशीने कर्जदार/मॉर्गेजर आणि मॉर्गेजर/जामिनदार व तमाम जनतेला कळविण्यात येते की, खाली सही करणार दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकार व शक्ती वापरुन

होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

गिलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५. ल : info@ahfcl.com. सीआवएन नंबर : U65923MH2013PLC248741 कार्यालय : शॉप नं. १४, तळमजला, असिंया ॲल्टिस, फोर्टिज हॉस्पीटल जवळ, बैल बाजार, कल्याण (वेस्ट), मंबई - ४२१३०६. महाराष्ट् संपर्क क्र. : विकास बनकर - ०९३७२७०५४७१

लेलावसह विक्रीकरिता जाहीर नोटीस

फ फावनान्त्रिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत एस्पावर होम एल) द्वारे, कर्जदारांकडन थकबाकी रक्कम वसल करण्याकरिता खाली नमुद तारण मालमत्ता ताब्यात खाली वर्णन केलेल्या, प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या स्थावर मालमत्तेची ''जशी आहे जेथे आहे'' जशी आहे बरेदी करण्यासाठी आमच्या सेल्स अँड मार्केटिंग आणि ई-लिलाय सर्व्हिस पार्टनर, में, **डवॉटन सोल्यशन्स** https://auctions.inventon.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत

कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार/गहाणदार	तारीख आणि रक्कम १३(२) मागणी सूचना	मालमत्तेचे वर्णन	राखीय रक्कम इरठे	ई-लिलायाची तारीख व	
s - 40			बोली वाढवा रक्कम	रक्कम	
कर्ज करार क्र.	१३-१२-२०१७ रोजीस रु. १३७६५६३/- (रुपये तेरा लाख शहाल्तर हजार पाचशे न्रेसष्ठ मात्र)	फ्लॅंट नं. ए-१०३, १ला मजला, अमित कॉम्पलेक्स, चंदनसार कोपरी, एस.नं. ११४, एल.नं. २ पीटी २ ऑफ विलेज, कोपरी, विरार पूर्व, तांदूळ बाजार, जि. पालघर, ठाणे ४०१२०३. महाराष्ट्र	হ. ৬০০০০০/-	1	
LXVIR00115-160016347			₹. '00000/-		
शाखाः विरार			रु. १०,०००/-		
कर्जदार : चंद्रशेखर कानू कसारे सहकर्जदार : पल्लवी चंद्रशेखर कसारे					

- ाटी व शर्तीनुसार आणि त्यामध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित करण्यात आलेला आहे. बोली दस्तावेज लमत्तेचा तपशील आणि बोली अर्जाकरिता बोलीदार एस्पायर होम फायनान्स कार्पोरशन लिमिटेड oswalhfi.com आणि आमच्या सेल्स औड मार्केटिंगची वेबपोर्टल आणि ई लिलाव सेवा परवठादार. in पाह शकतात ज्या ठिकाणी बोली अर्ज ऑनलाईन सादर करता येईल.
- यांचे नॉव वर नमूद वेब पोर्टल https://auctions.inventon.in वर नॉदणी करून उपरोल्लेखित हभागासाठी स्वत: विनाशुल्क युजर आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे.
- प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार **क्लाईट सर्व्हिस डिलिव्हरी** ार्केटिंग आणि ई लिलाव सर्व्हिंस पार्टनर मे. इव्हेंटन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचेशी फोन क्र. ०२० आणि ई मेल आयडी : care@inventon.co.in/akshada@inventon.co.in वर संपर्क श्री. विकास बनकर - ०९३७२७०५४७१ यांचेशी संपर्क साधु शकतात..
- हिती आणि समजुतीप्रमाणे मालमत्ता/मत्तांवर कोणाताही बोजा नाही तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांचे ठी ठेवलेल्या मालमत्ता/मत्तांचे नांव, बोजा विषयी आणि मालमत्तांवर कांही दावे/अधिकार/थकवाकी कराची, ई-लिलाव जाहिरात एएचएफसीएलचे कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही किंवा कोणतीही हमी देत त किंवा अज्ञात सर्व विद्यमान आणि भविष्यातील बोजांसह विक्री करण्यात येत आहे. कोणत्याही थर्ड पार्टी णत्याही स्वरुपात प्राधिकृत अधिकारी/सुरक्षित धनको जबाबदार राहणार नाहीत.
- च्छुक खरेदीदार/ बोलीदारांनी वर नमूद केल्यानुसार तारण मालमत्तेची विना व्याज परत मिळणारी बयाणा ानान्स कार्पोरेशन लिमिटेड च्या नांचे डीमांड ड्राफ्ट काढून किंवा खाली नमूद खाते तपशीलामध्ये ण्यासाठी बँकेचे नांव : एचडीएफसी बँक, शाखा : लोअर परेल मुंबई, खाते क्र. ००६००३४००७३५३०, ०००६० सोबत स्वत: प्रमाणित केलेल्या पॅन कार्ड,आधार कार्ड, निवास पत्त्याचा पुरावा, कंपनी असल्यास इतर प्रतीसह सर्व तपशील दि. ०५/०१/२०२१ रोजी द. ४.०० वाजता किंवा तत्पूर्वी वेब पोर्टल .in) वर सादर करणे/अपलोड करणे आवश्यक आहे.
- मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीस विकली जाणार नाही. यशस्वी खरेदीदारांनी/बोलीदारांनी ई लिलाव पूर्ण झाल्यापासून २४:०० तासांचे आंत वर नमूद खात्यामध्ये त्याचे/तिचे/त्यांचे प्रस्तावाच्या २५% (ईएमडीसह) रक्कम आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरणे आवश्यक आहे अन्यथा विक्री अयशस्वी गृहित धरून यशस्वी बोलीदाराची ईएमडी जप्त करण्यात येईल.
- ई लिलावामध्ये सर्व अवशस्वी बोलीदारांची ईएमडी एएचएफसीएल द्वारे ई लिलाव संपल्यानंतर ७२ तासांच्या कामाच्या कार्यकाळात परत करण्यात येईल, ईएमडीवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
- खरेदीची उर्वरित खकम यशस्वी खरेदीदार बोलीदार यांचे दवारे, प्राधिकृत अधिकारी/सुरक्षित धनकोकडून सदर तारण मालमत्तेची विक्री निश्चित केलेच्या तारखेपासून पंधरा (१५) दिवसांचे आतं किंवा त्याचे/तिचे निर्णयावर प्राधिकृत अधिकाऱ्यांदवारे लेखी मान्य केलेल्या वाढीव मुद्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. यामध्ये कसूर केल्यास, त्यापूर्वी भरेलेली रक्कम जप्त करण्यात वेईल.
- ९. जंगम मालमत्तेच्या पाहणीची तारीख दि. ०९/१२/२०२० रोजी स. ११.३० ते द. ४.०० च्या दरम्यान आहे.
- १०, लिलाबाच्या कोणत्याही टप्प्यात, कोणतीही पूर्व सचनेशिवाय आणि कोणतेही कारण न देता ई लिलाव पुढे नेणे किंवा बोली/प्रस्ताव स्विकारणे/ नाकारणे/ सुधारणे/रदद करणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. जर कोणतेही बोली नाकारली गेली तर प्राधिकृत अधिकारी खाजगीरित्या मालमत्ता विक्रीसाठी कोणत्याही इच्छक बोलीदार किंवा इतर व्यक्तींसोबत बोलणी करू शकतात.
- ११. यशस्वी खरेदीदार/ बोलीदारांना मालमत्ता त्याच्या/तिच्या/त्यांच्या नांवे करून घेण्यासाठी कायद्यानुसार लागू वैधानिक देयके, कर, देव शुल्क मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ भरणे आवश्यक आहे.
- १२. विक्री प्राधिकृत अधिकारी यांच्या पृष्टीच्या अधीन आहे

भी बल्लाल प्रकाश सोनटक्के (कर्जदाराचे) श्रीमती रुपाली बल्लाल सोनटक्के (सह- कर्जदाराचे)/एलबीकेएलवाय ००००१९८३२४९	< ३६.७७, ११/- (दि. नोव्हेंबर २७, २०२० पर्यंत)	₹८,००, ०००/- ₹ ₹,८०, ०००/-	डिसंबर २४. २०२० दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	जानवारी ०५, २०२१ दुपारी १२:०० पासून	
---	---	--	---	---	--

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, या लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना दि. जानेवारी ०४, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० पूर्वी एकूण थकवाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल, संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बैंक लिमिटेड, तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा** जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी- पू., मुंबई- ४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा), दि. जानेवारी ०४, २०२१ रोजी द. ०२.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत दि. जानेवारी ०४, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यायी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बैंक लिमिटेड, तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी- पू., मुंबई- ४०००९३ येथे दि. जानेवारी ०४, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बैंकेकडील डीडी/पीओ "आ**यसीआयसीआय बैंक लिमिटेड** यांच्या नावे **मुंबई** येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ७३०४९१५५९४/९९९३०३४९८८ वर किंवा में: नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ९७१००२९९३३/९८१०० २९९२६/०१२४४२३३९३३ वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी १. नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा, https://www.icicibank.com/n4p4s.

दिनांक : डिसेंबर ०५, २०२० ठिकाण : मुंबई

जाहीर नोटीस नाझे अझिल व संस्थेचे समासद श्री . मिलींद श्रीधर भोसले

व श्री.समीर श्रीधर भोसले ग. B-20/303, मगफ चौधरी नगर को - ऑपेरटिज हाऊसिंग सोसायटी (नं.11)लि., ठाकुर संकुल, कॉदिवली (पूर्व) मुंबई -

400101 यांचे वतीने नोटीस देख्यात येते की सदर फल

नं - B-20/303 चे मुळ सभासद श्री - तानाजी महादेव

काटकर यांना गाळा बाटप केल्पावावतचे दिनांक

16/07/1995 रोजीचे गाळा वाटप पत्रक कमांक 615

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड विशेषत: सदर कायद्याचे कलम १३(४) व त्या खालील नियम ९ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारास अनुसरुन, खाली नमुद केलेल्या तारण स्थावर मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा दिनांक ०४/ ९२/ २०२० रोजी घेतला आहे.

कर्जदार/मॉर्गेजर आणि मॉर्गेजर/जामिनदार किंवा त्यांचे मार्फत दावा करणारी कोणीही व्यक्ती व तमाम जनतेला या नोटीशीद्वारे ताकीद देण्यात येते की खाली नमद केलेल्या मिळकतीबाबत कोणी कोणताही व्यवहार करु नये तो बॅंकेवर बंधनकारक राहणार नाही आणि असा कोणताही झालेला व्यवहार हा जनता सहकारी बँक लि., पणे यांचे बोज्यासह केला आहे असे समजले जाईल.

परिशिष्ट-

(मे. राधिका मेटॅलिक्स प्रा.लि. यांचे मालकीची स्थावर मिळकत)

प्रिन्सेस डॉक डिव्हिजन मधील सर्व्हे क्र. ८ (पार्ट), येथील फायनल प्लॉट क्र. ६७-ई, एलफिस्टन इस्टेट, टाउन प्लॅनिंग स्कीम मंबई सिटी क्र. १, कर्नाक बंदर येथील मगनलाल चेम्बर मधील मॅझेनीन मजल्यावरील (एम २) मधील ऑफिस/गोडाऊन/ वेअरहाऊस क्षेत्रफळ ३६० स्क्वे. फुट (बिल्ट अप) ही स्थावर मिळकत.

> सही/ -(सचिन शां. ताम्हणकर) उप. महाव्यवस्थापक/ अधिकृत अधिकारी जनता सहकारी बँक लि., पुणे.

- १३. कर्जदार/ हमीदार, जे या थकबाकीसाठी जबाबदार आहेत, त्यांनी सदर विक्री नोटीसवर नमूद लिलाव विक्री ठेवण्याविषयी, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमाच्या नियम ८(६) अन्वये नोटीस समजाबी.
- १४. याद्वारे कर्जदार/ जामीनदार यांना सरफायसी कायदा २००२ अंतर्गत लिलाव तारखेपूर्वी वर नमूद केल्याप्रमाणे रक्कम भरण्यासाठी ३० दिवसांची विक्री नोटीस देण्यात येत आहे अन्यथा जंगम मालमत्तेचा लिलाव होईल आणि बाकी असेल तर,व्याज आणि खर्चासह वसल करण्यात येईल. कर्जदाराने विक्री तारखेपूर्वी एएचएफसीएलकडे संपूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास लिलाव थांबविण्यात येईल.
- १५. एकुण कर्ज थकबाकी रक्कम ही कर्ज समाप्ती रक्कम नाही. इतर सर्व शुल्क (कांही असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळेस मोजण्यात येईल.
- १६. वर नमूद केल्याप्रमाणे मालमत्तेवर जे काही उत्तरदायित्व आहे त्यास एएचएफसीएल जबाबदार नाही. मालमत्तेचा लिलाव 'जसे आहे जेथे आहे 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे ते' तत्वावर करण्यात येणार आहे.
- १७. बिक्री सिक्य्रिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स औड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२, अंतर्गत बिहीत नियम व शतीच्या अधीन राहन, वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार राहील, विक्री नोंदणी करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वी बोलीदार/ खरेदीदाराची राहील. उपरोक्त संदर्भित मालमत्ता विक्रीच्या नोंदणी संदर्भात मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, हस्तांतरण शुल्क आणि इतर कोणत्याही खर्चा संदर्भातील सर्व खर्च यशस्वी बोलीदार/ खरेदीदाराने करावयाचा आहे. विक्रीची लवकरात लवकर नोंदणी करावी लागेल अन्यथा नोंदणी विलंबाचे काय कारण आहे हे एएचएफसीएलला त्या बाबत खरेदीदाराने विनंती पत्र दावे लागेल.
- १८. इच्छक बोलीदार /ऑफर देणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधीला ई लिलाव/ विक्री प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा अधिकृततेचे पत्र बोली कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.
- १९. विशेष सचना: ई लिलाब, एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड (एएचएफसीएल) यांच्यावतीने, सेवा पुरवठादार, मे. इव्हेंटन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पूर्व-निर्धारित तारखेला आयोजित करतील तेव्हा बोलीदाराने राखीव किंमतीच्या वर त्यांची बोली निवडीसाठी स्वतःचे घर / कार्यालय येथून कोट करतील. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर पॅराफर्नेलिया ची आवश्यकता स्वतः बोलीदारांनीच सनिश्चित करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की इव्हेंटन अयशस्वी समस्येची ततेची (कोणत्याही कारणास्तव) सर्व जबाबदारी बोलीदाराची असेल आणि एएचएफसीएल अथवा इव्हेंटन सदर अनपेक्षित परिस्थितीतीसाठी जबाबदार राहणार नाहीत. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती सर्व व्यवस्था/ पर्याय करून ठेवावे जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही आणि ई लिलावामध्ये यशस्वीरित्या सहभागी होता येईल. तथापि अशी कोणतीही कठीण परिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी त्याचे/ तिचे बोली कोट करण्यासाठी/वाढविण्यासाठी अंतिम मिनिटापर्यंत वाट पाह नये.
- २०. सदर आमच्या पोर्टलयर प्रकाशित करण्यात आलेले आहे. htps://motilaoswalhf.com.equction-pdf

नोंद घ्यावी : कृपया नोंद घ्यावी की सुरक्षित धनको सर्व कर्जदार/जामीनदार/तारणकर्त्यांना स्पीड/ रजिस्टर्ड पोस्टद्वारे विक्री नोटीस बजावत आहेत. जर कोणत्याही पार्टीला प्राप्त न झाल्यास बिक्री नोटीसीचे सदर प्रकाशन सेवा पर्याय म्हणून गृहित धरण्यात बेईल.

सही/-
प्राधिकृत अधिकारी
एस्पावर होम फावनान्स कार्पोरेशन्स लिमिटेड

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की आमचे अशिल,मे. मुथूट फायनान्स लि. (GSTIN 32AABCT0343B1Z7), नोंदणीकृत कार्यालयः 2 रा मजला, मथूट चेंबर्स, बॅनर्जी रोड, कोची - 682018, केरळ, भारत, CIN:L65910KL1997PLC011300, दुरध्वनीः +91 484-2396478, 2394712, फॅक्सः +91 484-2396506, mails@muthootgroup.com, www.muthootfinance.com खाली दिलेल्या तपशिलानुसार, थकवाकीदार कर्जदारांनी, त्यांच्या नावे गहाण ठेवलेल्या दागिन्यांचे लिलाव (31.12.2018 कालावधीपर्यंतची NPA खाती) करणार आहेत. सर्व इच्छक यामध्येसहभागी होऊ शकतात.

प्रथम लिलावा तरीखः 14.12.2020

Lathur (Ma): MSL-18393, 19078, 20221

दुसन्या लिलावाची तरीखः 15.12.2020, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Ground Floor, Mauli Sankul, C. S. No. 9906, Ausa Road, Latur - 413512 प्रथम लिलावा तरीखः 14.12.2020

Tuljapur-(Ma): MGL-6001, MSL-24291

दूसन्या लिलावाची तरीखः 16.12.2020, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Upper Ground Floor, Shop No. 6, 7, 8, 9, Sunil Plaza, District Sports Complex, Near S.T. Bus Stand, Osmanabad, Maharashtra - 413501

प्रथम लिलावा तरीखः 14.12.2020 Pune- Shukarwarpeth: MUL-1302, Pune - Swar Gate: MUL-418, Pune-Baramati: MSL-4730

दुसन्या लिलावाची तरीखः 17.12.2020, Auction Centre: Regional Office, Second Floor, C.S.T. No. 131/1A/1, Baner Main Road, Balewadi Phata, Opp.Orchid School, Baner, Pune - 411045

प्रथम लिलावा तरीखः 14.12.2020

Aurangabad-Osmanpura: MUL-1025

दसन्या लिलावाची तरीखः 18.12.2020, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Plot No. 4 &5, First Floor, "Ahinsa Bhavan", Jalna Road, Aurangabad, Maharashtra - 431 001 प्रथम लिलावा तरीखः 14.12.2020

Beed-(Ma): MSL-16005

दूसन्या लिलायाची तरीखः 19.12.2020, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Ayodhya Complex, First Floor, Opp. S. P. office, Nr Shivaji Chowk, Beed - 431122 प्रथम लिलावा तरीखः 16.12.2020

Alibaug -(Ma): MPL-30, Mahad (Ma): MAL-676, Nagothane - (Ma): MUL-2757, Khopoli (Ma): MAL-313, MGL-904, MSL-6152, MUL-376, 545

दुसन्या लिलावाची तरीखः 17.12.2020, Auction Centre: 2, First Floor, Sai Harsh, MC CH Society, Near MTNL, Old Panvel, Raigad District, Mumbai - 410 206 प्रथम लिलावा तरीखः 16.12.2020

Mumbai - Vashi: MUL-2081, Mumbai - Dombivli: MAL-1287, MSL-30475, 30759, 32579, MXL-23679, 25218, Mumbai - Thane: MHL-107, Thane-Panchpakdi: MGL-1954 MUL-2207, Thane - Kapurwadi: MGL-518, Mumbai-Kalyan(W)-Lalchowky: MSL-2446

दुसन्या लिलावाची तरीखः 18.12.2020, Auction Centre: Muthoot Finance Ltd., office No.101-102, First Floor, Gopala Tower, Plot No.27, Sector-24, Vashi, Maharashtra - 400703 प्रथम लिलावा तरीखः 16.12.2020

Nashik-Sawarkar Nagar: MUL-1745

दसन्या लिलावाची) तरीखः 19.12.2020, Auction Centre: Ground Floor, Spandan Bldg, Opp.Navrachana Eng. Med.School, Sawarkar Nagar, off Gangapur Road, Nashik - 422013 प्रथम लिलावा तरीखः 17.12.2020

Nagpur-Ramdaspeth: MUL-1962, Nagpur-Wadi: MAL-1236, MSL-14912, MUL-392, 656, 670, 1476, 1525, 1635, 1755, 1807, 1945, 2106, 2152, 2157, 2167, 2237, 2273, 2299,

SIEMENS

सूचना [गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीमध्ये (आयईपीएफ) भाग हस्तांतरित करण्यासाठी]

ही सूचना गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखांकन, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (आयईपीएफ नियम) मधील तरतुर्दीनुसार, कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाच्या सुधारणांप्रमाणे प्रकाशित करण्यात येत आहे.

कंपनी कायदा, २०१३च्या कलम १२४ (६) मधील तरतुदींच्या अनुषंगाने आणि त्यासोबत वाचल्या जाणाऱ्या आयईपीएफ नियमांमधील नियम ६च्या अनुषंगाने, ज्या भागांवरील लाभांश, कंपनी कायदा, २०१३च्या कलम १२४ (५) मध्ये तरतूद केल्यानुसार सलग सात वर्षे दिलेला नाही किंवा त्याचा दावा केला गेलेला नाही, ते कंपनीद्वारे आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

ज्या भागधारकांनी त्यांच्या लाभांशाचा दावा गेली सलग सात वर्षे, म्हणजेच आर्थिक वर्ष २०१२-१३ ते २०१८-१९ पर्यंत केलेला नाही आणि ज्यांचे भाग आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करणे आवश्यक आहे अशा भागधारकांची यादी व त्यासोबत फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी-क्लाएंट आयडी कंपनीच्या http://www.siemens.co.in/en/index/investor.htm ह्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे. या बाबतीत कंपनीने संबंधित भागधारकांना त्यांच्या कंपनीकडे उपलब्ध असलेल्या ज्ञात पत्त्यावर वैयक्तिकरीत्या कळविलेले आहे.

प्रत्यक्ष रूपात भाग धारण करणारे भागधारक आणि ज्यांचे भाग आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरण करण्यास पात्र आहेत, त्यांनी नोंद घ्यावी की, कंपनी, आयईपीएफ नियमांनूसार आयईपीएफ डिमॅट खात्यात भाग हस्तांतरित करण्याच्या हेतूने अस्सल भाग प्रमाणपत्रांच्या बदल्यात भाग प्रमाणपत्रांची नवीन प्रत (प्रती) जारी करील आणि त्यानंतर अस्सल भाग प्रमाणपत्रे आपोआप रद्द होतील आणि अपरक्राम्य किंवा अव्यवहार्य मानली जातील. जर भाग डिमटेरिअलाइझ्ड स्वरूपात धारण केलेले असतील, तर आयईपीएफ नियमांच्या आवश्यकतेनुसार, कंपनी हे भाग थेट आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात डिपॉझिटरिजच्या मदतीने हस्तांतरित करील.

याद्वारे अशी सूचना देण्यात येते की, भागधारकाकडून २ मार्च २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांसह वैध विनंती प्राप्त न झाल्यास कंपनी त्यानंतर पुढील सूचना न देता सदर भाग आयईपीएफ र राजांत्रीन करीत

ची मुळ पत गहाळ झालेली आहे. त्यावावतची नोंव स्थानिक पोलीम स्थानकात करणेत आलेली आहे मदरचा फ्लंट विकी करावयाचा आहे - यावावत कोणार्च काही हरकत असल्याम अथवा संदर फ्लेंटमध्ये कोणावे काही हितसंबंध असल्याम ही नोटीस प्रसिदध झाल्यापासून 15 दिवसांचे कालावधीत निम्नरवाक्षरीकारांस किंवा सोसायटीशी संपर्क करावा - अन्यवा तदनंतर कोणाचीही हरकत नाही असे समजून प्ढील कार्यवाही करणेत येईल याची नोंद घ्याबी दिनांक : 05/12/2020 ॲड दिलीप यशवंत लाड वकील उच्च न्यायलय मुंबई ॲड . दिलीप यझवंत लाड (M.Com.,LL.B) वकील उच्च न्यायलय मुंबई B - 22 /304 सराफ चौधरी नगर

टाकुर संकुल, कॉदिवली (पूर्व) मुंबई - 400101 M: 9833506305

PUBLIC NOTICE

Please take notice that my clients i.e. (1) VISHNU B. BHOIR (2) KAMALBAI H. BHOIR (3) ANAND KASHINATH PATIL (4) CHANGUNA K. GHARAT (5) ROHINI A. PATIL (6) PRAMOD R. BHOIR (7) VINOD R. BHOIR (8) VIMAL K. GHARAT (9) CHANDRAKALA V. THAMBARE (10) MOHINI R. PATIL (11) KAVITA R. PATIL (12) NITIN R. PATIL (13) YOGITA J. PATIL, an adult Indian inhabitant presently residing at Mira Road (E), Dist: Thane, are the owners of the landed estate bearing Survey No. 117/2/A, Survey No. 107/7/A, Survey No. 107/5, area admeasuring Area 636.86

दिनांक :- ०४/ १२/ २०२०

शिक्का

Sq. Mtrs., situate, Lying and being at Village MIRA, Mira Road (E), Dist: Thane. (Hereinafter referred to as the "said Properties"). In view of the above, my clients hereby gives a notice to the public at large and calls upon all or any person/s who have any right, title, interest in the "said properties" prejudicial to the interest of the any third party and who have already filed any suit, claim, dispute, petition, appeal to other like proceedings or obtained any decree, award or other order concerning the subject matter of the "said properties" or who intend to file any such proceedings as described above for enforcing their right in the said property to submit all their objection and claims in writing along with supportive documentary proofs having office at Shop No. 22, 1st Floor, Crystal Plaza, Station Road, Mira Road (E), Dist. Thane - 401107 thereof, to the undersigned within a period of 14 days of publication of this notice, failing which "my clients" will presume that no adverse claims or objections concerning the said property exist or if they do exit, they stand waived hereinafter and in such event my client will proceed for the Sale of the said properties. THE SCHEDULE OF THE LAND Survey No. 117/2/A, Survey No. 107/7/A, Survey No. 107/5, area admeasuring Area 636.86 Sq. Mtrs., situate, Lying and being at Village MIRA, Mira Road (E), Dist. Thane. Place: Mira Road (E) Dated: 05/12/2020 Sd'- <u>AKTA PARIKH</u>	कृपया नोंद घ्या की, आयईपीएफ नियमांनुसार दावा न केलेल्या लामांशांच्या रकमांबाबत आणि आयईपीएफकडे हस्तांतरित केलेल्या भागांबाबत कंपनीविरुद्ध कोणताही दावा राहणार नाही. संबंधित भागधारकांनी याचीही नोंद घ्यावी की, असे हस्तांतरण झाल्यानंतर ते त्यानंतर त्यांचे सदर भाग लामांशासह एक ऑनलाईन अर्ज भरून आयईपीएफकडून दावा करू शकतात, ज्याचे तपशील <u>www.iepf.gov.in</u> येथे उपलब्ध आहेत. कृपया नोंद घ्या की, त्यानंतरचे अशा भागधारणेवर संचयित होणारे सर्व कॉर्पोरेट लाभ हे आयईपीएफ डिमेंट खात्यावर जमा केले जातील. अधिक माहितीसाठी संबंधित भागधारकांनी टीएसआर दारशों कन्सल्टंट्स प्रायद्हेट लिमिटेड (निबंधक आणि भाग हस्तांतरण अभिकर्ता), युनिट: सीमेन्स लिमिटेड यांच्याशी ०२२ ६६५६८४८४-४९१-४९४ याक्रमांकावर किंवा ६, हाजी मूसा पत्रावाला इंडस्ट्रिअल इस्टेट, २०, डॉ. ई. मोजेस रोड, फेमस स्टुडिओजवळ, महालक्ष्मी, मुंबई - ४०००९१ येथे संदर्भ फोलिओ क्रमांक/डिमेंट खाते क्रमांक देऊन संपर्क साधावा. संघालक मंडळाच्या आदेशावरून सीमेन्स लिमिटेड CIN: L28920MH1957PLC010839 नोंदणीकृत कार्यालय: बिली अरोरा, मजला २१, प्लॉट नं. १०८०, डॉ. अंनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०००३०. दूर्घवनी: +९१ २२ ६२५१ ७००० । फॅक्स: +९१ २२ २४३६ २४०३ संकेतस्थळ: <u>www.siemens.co.in</u> संपर्क/ई-मेल : <u>Corporate-Secretariat.in@siemens.com</u>	2222 2349, 2387, 2486, 2887, 2446, 2531, 2553, 2641, 2643, 2792, 2834, 2836, 3005, 3090, 3193, 3276 몇대-चा विरावा वरी वरी 12, 2020, Auction Centre: First Floor, Plot No. 59, Gandhi Grain Market, Near Telephone Exchange Square, CA Road, Nagpur - 440008 प्रथम विरावा वरी वरा 17, 12, 2020 Bhusewal-(Ma): MUL-1331 दुसा-चा विरावा वरी वरा 19, 12, 2020, Auction Centre: Ground Floor, Plot No. 68, Zilla Pet, Behind ID Court, Jalgaon, Maharashtra - 425001 प्रथम विरावा वरी वरा 17, 12, 2020 Chandrapur-(Ma): MUL-2618 दुसा-चा विरावा वरी वरा 17, 12, 2020, Auction Centre: Ground Floor, Shop No. 4 To 7, Sapna Theatre Complex, Near Railway Station, Chandrapur. प्रथम विरावा वरी वरा 17, 12, 2020 Akola-Vidyanagar: MAL-1003 दुसा-चा विरावाचाची वरी वरे 21, 12, 2020, Auction Centre: Ground Floor, Yamuna Tarang Complex, Shop No. 5-11, Vidya Nagar, NH-6, Akola, Maharashtra प्रथम विरावाचाची वरी वरे 21, 12, 2020, Auction Centre: Ground Floor, Yamuna Tarang Complex, Shop No. 5-11, Vidya Nagar, NH-6, Akola, Maharashtra प्रथम विरावाचाची वरी वरे 21, 22, 2020, Auction Centre: Ground Floor, Yamuna Tarang Complex, Shop No. 5-11, Vidya Nagar, NH-6, Akola, Maharashtra प्रथम विरावाचाची वरी वरे 21, 22, 2020, Auction Centre: First Floor, Opp: Mini Bus Stand, Jai Stambh Chowk, Gondia, Maharashtra प्रथम विरावाचाची वरी वरे 31, 22, 2020, Auction Centre: First Floor, Opp: Mini Bus Stand, Jai Stambh Chowk, Gondia, Maharashtra प्रथम विरावाचाची वरी वरे 31, 22, 2020, Auction Centre: Shop No. 519/1, 8519/2, Ground Floor of Survey No. 69/1, off Chulna Village, Vasai - 401202 प्रथम विरावाचाची वरी वरे 12, 12, 2020, Auction Centre: Shop No. 519/1, 8519/2, Ground Floor, office No. 129-130, Mira Bhyander Road, Silver Park, Mira Road, East - 401107 प्रथम विरावाचाची वरी वरे 21, 12, 2020, Auction Centre: Asha Deep Bidg, First Floor, office No. 129-130, Mira Bhyander Road, Silver Park, Mira Road, East - 401107 प्रथम विरावाचाची तरी वरा 2, 212, 2020, Auction Centre: Regional Office, Patel Complex, First Floor, Liberty Garden Road, Mamletdarwadi, S.V Road, M
epaper.freeprelesystatisticourt		auctiondelhi@muthootgroup.com कॉल कराः 7834886464, 7994452461.